

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११७ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.११ सप्टेंबर, २०१८ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११७ वी बैठक मंगळवार, दि.११ सप्टेंबर, २०१८ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु तथा प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	अध्यक्ष तथा सदस्य
२)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
४)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
५)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
६)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
७)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
८)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
९)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
१०)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
११)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१२)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१३)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१४)	डॉ. सुरैय्या शेख	सदस्या
१५)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१६)	डॉ. जी. आर. मंझा, कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी व प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: २१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

१) पान क्र. २ वर, ठराव क्र. १ मध्ये, दि.०३ जुलै, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करताना सुचविलेल्या दुरुस्तीमध्ये “(First Year B.Tech to Final Year B.Tech)” ऐवजी “(First Year B.Tech to B.Tech.)” अशी दुरुस्ती करण्यात आली.

२) पान क्र.३ वर “पान क्र.२३ वर ठराव क्र.३(७) मध्ये “हिंदी” चा समावेश व्यवस्थित वाक्यरचना करुन दुरुस्त करावा असे ठरले” यानुसार, दि.०३ जुलै, २०१८ च्या ठराव क्र.३(७) नुसार दुरुस्त केलेला ठराव खालीलप्रमाणे आहे.

ठराव विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत एम. ए. मराठी, एम. ए. इंग्रजी, क्र. ३(७) एम. ए. संस्कृत, एम. ए. ऊर्दू व एम. ए. हिंदी हे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

३) दि.०३ जुलै, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. २६ वर, ठराव क्र. ३(९) मध्ये “Bachelor in Cosmetic Technology ऐवजी Integrated M. Tech. असे सर्वानुमते ठरले.
४) पान क्र.१४ वर ठराव क्र. १० मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची कंत्राटी तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

१. विभागनिहाय विद्यार्थी संख्या

२. शुल्काचा तपशील

३. खर्चाची माहिती

उपरोक्त माहिती पुढील बैठकीत सादर करावी.

दुरुस्ती केलेला ठराव

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची कंत्राटी तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

१. विभागनिहाय विद्यार्थी संख्या

२. शुल्काचा तपशील

३. खर्चाची माहिती

४. उत्पन्नाचा तपशील

उपरोक्तबाबत सविस्तर माहिती मा. कुलसचिव यांनी सादर केली. तसेच पुढील बैठकीत सर्व सविस्तर माहितीसह हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव सादर करावा असे ठरले.

५) पान क्र.१९ वर ठराव क्र. १३ मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्या बाबतची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली ही समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जांवर विचार करेल असे ठरले.

- १) प्रा. एम. एम. माने
- २) डॉ. एच. के. आवताडे
- ३) डॉ. बी. एन. आदटराव
- ४) कु. ए. सी. चव्हाण

दुरुस्ती केलेला ठराव

विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्या बाबतची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली ही समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जांवर विचार करेल असे ठरले.

- | | |
|-----------------------|---------|
| १) प्रा. एम. एम. माने | अध्यक्ष |
| २) डॉ. एच. के. आवताडे | सदस्य |
| ३) डॉ. बी. एन. आदटराव | सदस्य |
| ४) कु. ए. सी. चव्हाण | सदस्या |

६) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. २६ वर ठराव क्र.१८ वर खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystem, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत AMC (Annual Maintenance Contract) करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

दुरुस्ती केलेला ठराव

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystem, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत Comprehensive AMC (Annual Maintenance Contract) करार ₹१,६६,९५०/- इतक्या दरानुसार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

७) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ३० वर ठराव क्र.२१ मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
सदर विषयामध्ये “मान्यतेस्तव” या शब्दा ऐवजी “माहितीस्तव” अशी दुरुस्ती सर्वानुमते करण्यात आली.

८) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ३२ वर ठराव क्र. २३ मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने व्हिडिओग्राफर / फोटोग्राफर हे पद निर्माण करण्यास व मनुष्यबळ पुरवठादार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन मुलाखती दरम्यान उपस्थित राहणाऱ्या पात्र अर्जदारांमधून त्यांची निवड करताना ठरवावे.

दुरुस्ती केलेला ठराव

प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने व्हिडिओग्राफर / फोटोग्राफर हे पद निर्माण करण्यास व मनुष्यबळ पुरवठादार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन मुलाखती दरम्यान उपस्थित राहणाऱ्या पात्र अर्जदारांमधून त्यांची निवड करताना विद्यापीठाच्या धोरणाप्रमाणे ठरवावे. तथापि, ₹१५,०००/- प्रतिमाह पेक्षा जास्त वेतन नसावे असे ठरले.

९) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ३८ वर ठराव क्र. २७ मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

विद्यापीठातील विविध बांधकाम करण्याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत वर्ग करण्यात आलेल्या बांधकामाची ₹५,१६,९३,९६६/- रुपये रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी व ४८२ एकर परिसरात सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्याची बाब तसेच अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्यास खालीलप्रमाणे सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ) सा. बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ₹५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी ४.१६ कोटी रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली.

ब) सा. बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ₹५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी १ कोटी रक्कम सुरक्षा भिंतीच्या कामासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली.

क) उपरोक्त कामाच्या अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली.

दुरुस्ती केलेला ठराव

अ) सा.बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ₹५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी ४.१६ एवजी ₹ ४,१६,९३,९६६/- अशी दुरुस्ती करण्यात आली.

१०) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ४० वर ठराव क्र. २८(२) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार १) प्रा.व्ही. बी. घुटे २) डॉ. बी. जे. लोखंडे व कलम ९८ (२) (ड) नुसार कु. अश्विनी चव्हाण यांचे खरेदी समितीवर नामनिर्देशन करण्यात आले.

दुरुस्ती केलेला ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार दि.३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी झालेल्या बैठकीमधील विषय क्र. ४ मध्ये विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थांचे दोन विभागप्रमुख म्हणून १) प्रा. पी. प्रभाकर २) प्रा. आर. एस. हेगडी यांचे नामनिर्देशन यापूर्वीच झाले असल्याने १) प्रा. व्ही. घुटे व २) डॉ. बी. जे. लोखंडे यांची नावे वगळण्यात आली व १) प्रा. पी. प्रभाकर २) प्रा. आर. एस. हेगडी यांचे नामनिर्देशन कायम ठेवण्यात आले. तसेच कलम ९८ (२) (ड) नुसार कु. अश्विनी चव्हाण यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

११) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ४१ वर ठराव क्र.२८ (३) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील मलम ९४ (२) (f) नुसार १) श्री. श्रेणिक शहा २) प्रा. गजानन धरणे यांचे वित्त व लेखा समितीवर नामनिर्देशन करण्यात आले.

दुरुस्ती केलेला ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील मलम ९४ (२) (f) नुसार दि.३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी झालेल्या बैठकीमधील विषय क्र.३ नुसार वित्त व लेखा समितीवर १) लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ञ - श्रीमती मंजिरी धवल कुलकर्णी, सोलापूर व २) वित्त क्षेत्रातील तज्ञ - श्री. अविनाश लक्ष्मण महागांवकर, सोलापूर यांचे यापूर्वीच नामनिर्देशन झाले असल्याने १) श्री. श्रेणिक शहा २) प्रा. गजानन धरणे यांची नावे वगळण्यात आली व १) श्रीमती मंजिरी धवल कुलकर्णी व २) श्री. अविनाश लक्ष्मण महागांवकर यांचे नामनिर्देशन कायम ठेवण्यात आले.

१२) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ४२ वर ठराव क्र.२८(४) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२ (२) नुसार परिनियम समितीवर खालील सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

कलम	नामनिर्देशित केलेल्या सदस्याचे नाव
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (a) नुसार, अध्यक्ष	डॉ. टी. एन. कोळेकर
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (b) नुसार, , एक अधिष्ठाता	डॉ. एम. एस. कदम
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (c) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (d) नुसार, संलग्न महाविद्यालयाचा एक प्राचार्य	प्राचार्य डॉ. एन. बी. पवार

दुरुस्ती केलेला ठराव

कलम	नामनिर्देशित केलेल्या सदस्याचे नाव
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (a) नुसार, अध्यक्ष	डॉ. एच. के. आवताडे
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (b) नुसार, , एक अधिष्ठाता	डॉ. एम. एस. कदम
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (c) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (d) नुसार, संलग्न महाविद्यालयाचा एक प्राचार्य	प्राचार्य डॉ. एन. बी. पवार

उपरोक्तप्रमाणे म. सा. वि. अ. २०१६ मधील कलम ७२ (२) (a) नुसार, अध्यक्ष म्हणून डॉ. टी. एन. कोळेकर ऐवजी डॉ. एच. के. आवताडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

१३) दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या बैठकीतील पान क्र. ४४ वर ठराव क्र.२८ (६) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) (e) नुसार श्री. समर्थ मनूकर, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज, सोलापूर व कलम ५७ (२) (f) नुसार श्री. ए. पी. वाघमोडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज या दोन क्रीडा अध्यापकांचे नामनिर्देशन करण्यात आले.

दुरुस्ती केलेला ठराव

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) (f) नुसार दि.३१ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या झालेल्या बैठकीमधील विषय क्र. २ मध्ये नुसार श्री. आनंद चव्हाण, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व डॉ. किरण चोकाककर, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, सोलापूर यांचे यापूर्वीच नामनिर्देशन झाले असल्याने श्री. समर्थ मनूकर, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज, सोलापूर व श्री. ए. पी. वाघमोडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांची नावे वगळण्यात आली व श्री. आनंद चव्हाण, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व डॉ. किरण चोकाककर, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, सोलापूर यांचे नामनिर्देशन कायम ठेवण्यात आले.

[०२] प्रस्तूत विद्यापीठ व हेमा फाऊंडेशन, मुंबई व महाराष्ट्र कराटे आणि किक बॉक्सिंग फेडरेशन, सोलापूर यांच्या समवेत सामंजस्य करारास (MoU) मान्यतेबाबत मा. कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाच्या २०१९-२०२४ या वर्षासाठीच्या प्रस्तावित बृहत् आराखड्यासाठी समाजातील विविध घटकांकडून प्राप्त झालेल्या सुचनांमध्ये अभ्यासक्रम सुरु करावेत अशा स्वरूपाची मागणी प्राप्त झाली होती. त्यानुसार हेमा फाऊंडेशन, मुंबई यांची Moral Value Education हा अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. तसेच महाराष्ट्र कराटे आणि किक बॉक्सिंग फेडरेशन, सोलापूर यांनी कौशल्य विकास केंद्राअंतर्गत Self Defence हा प्रमाणप्रत्र अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत सुचविले होते. याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी संबंधित अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठीचा मसूदा तयार करण्याकरिता प्रा. महेश माने व प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे या द्विसदस्यीय समितीचे नामनिर्देशन केले होते. या समितीने दि.२५/०७/२०१८ रोजी अहवाल सादर केला आहे.

सबब, वरीलप्रमाणे अभ्यासक्रम तयार करण्याकरिता द्विसदस्यीय समितीने तयार केलेल्या मसूद्यानुसार सामंजस्य करार करण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०३] वर्ग ३ या संवर्गातील नवीन नियुक्त कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून करण्याबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग ३ या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती संदर्भात विहित प्रक्रियेद्वारे खालीलप्रमाणे प्रशासकीय कर्मचारी व्यवस्थापन परिषद ठराव क्र.३ (१४), दि.०३/०७/२०१८ अन्वये दोन वर्षांच्या परिविक्षाधिनी कालावधीकरीता नियुक्त करण्यात आले आहे.

अ. क्र.	कर्मचारी नाव	रुजू दिनांक
१)	श्रीमती मुंढे एस. डी.	२१०७/२०१८
२)	श्रीमती कोकाटे एम. एस.	२४/०७/२०१८
३)	श्री. गोवर्धन एम. एन.	२५/०७/२०१८

श्रीमती मुंढे, श्रीमती कोकाटे व श्री. गोवर्धन यांना कनिष्ठ लिपीक यापदावर सरळसेवेने नियुक्त केलेले आहे. त्यांच्या नियुक्ती आदेशाची प्रत माहितीस्तव मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग यांच्याकडे अग्रेषित करण्यात आली होती.

१) या कार्यालयाकडून सदरच्या नियुक्त्या या शासन निर्णय दि.०२ जून, २०१५ नुसार पद भरतीवरील निर्बंध असताना सदर बाब विचारात न घेता पदभरती केलेली असल्याने या नियुक्त्यांस त्यांच्या कार्यालयाची मान्यता देता येणार नाही. तरी याबाबत भविष्यात कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही विद्यापीठ प्रशासनाची राहिल. मा. विभागीय सहसंचालक, (उ.शि.). सोलापूर विभाग, सोलापूर यांनी त्यांचे पत्र क्र. विससं/उशि/सोविसो/२०१८/१६८७, दि.०६/०८/२०१८ कळविले आहे.

२) सन २०१६-१७ मध्ये सरळ सेवेने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीच्या प्रस्तावास शासन स्तरावरून मान्यता मिळण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

३) यापूर्वी दि.१६/०७/२०१६ ते दि.१३/०१/२०१७ या कालावधीत नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांचे वेतन तूर्तास विद्यापीठ फंडातून करण्यात येत आहे. याच धर्तीवर मा. कुलगुरु महोदयांनी उक्त तक्र्यातील अ. क्र. १ ते ३ कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या वेतन निश्चितीस शासनाकडून मान्यता प्राप्त होईपर्यंत रुजू दिनांकापासून विद्यापीठ फंडातून करण्यास मान्यता दिलेली आहे. याप्रमाणे वित्त व लेखा विभागास अंतर्गत कार्यालयीन टिपणीद्वारे कळविण्यात आले आहे.

सबब, वर्ग ३ या संवर्गातील नवीन नियुक्त कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून करण्याबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: वर्ग ३ या संवर्गातील नवीन नियुक्त कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून करण्याबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] विद्यापीठाकडील कौशल्य विकास केंद्राकडील Hitachi Rs-55 LCD Projector गहाळ झाल्याबाबत व त्यांच्या भरपाईबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये दिलेल्या मान्यतेची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाकडील कौशल्य विकास केंद्राकडील Hitachi Rs-५५ LCD Projector गहाळ झालेबाबत व त्यांच्या भरपाईबाबत विषय दि.३१/१०/२०१७ रोजी व्यवस्थापन परिषद बैठकीत ठेवला असता बैठकीत ठराव क्र.२२ अन्वये खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला. सोबत छायांकित प्रत जोडली आहे.

ठराव:	LCD चे ३०% प्रमाणे घसारा (Depreciation) काढून उर्वरित रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
-------	--

उपरोक्त ठरावाप्रमाणे घसारा (Depreciation) काढून संबंधितांकडून पावती क्र.१४४३७, दि.०६/१२/१७ अन्वये रुपये ९०४/- वसूल करण्यात आली आहे. तथापि वित्त विभागाचा शासन निर्णय दि.०१/०८/२०११ अन्वये यापूर्वी विद्यापीठाच्या लेखा ताळेबंदामध्ये LCD वर घसारा ३०% च्या ऐवजी २०% आकारणी केली आहे. ३०% प्रमाणे आकारणी केल्यामुळे लेखापरिक्षण अहवालामध्ये आक्षेप उपस्थित केला आहे. त्यामुळे सदर साहित्यावर ३०% च्या ऐवजी २०% घसारा आकारणी करून त्याप्रमाणे ताळेबंदामध्ये नोंदी घेण्यास व संबंधितांकडून फरकाची रक्कम रुपये २६८५/- वसूल करण्याबाबतचा फेरविषय व्यवस्थापन परिषदेस सादर करून व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतूद कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे लेखा विषयक आवश्यक ती दुरुस्ती करून उर्वरित रक्कम रुपये २६८५ /- संबंधितांकडून वसूल करण्यात आली आहे. त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

सबब, वरील बाब विचारात घेता, मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतूद कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०५] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता भाषा व वाङ्मय संकुलासाठी कंत्राटी सहायक प्राध्यापक पदांची तात्पुरती ०५ पदे निर्माण करुन Walk in Interview व्दारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ मधील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण केलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाच्या भाषा संकुलातील M. A. भाग -१ ची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सदर संकुलामध्ये आजतागायत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

एम. ए. मराठी	एम. ए. हिंदी	एम. ए. इंग्रजी	एम. ए. संस्कृत	एम. ए. ऊर्दू
०७	०८	०३	१६	१६

सदर प्रवेशित विद्यार्थ्यांस अध्यापनासाठी प्र. संचालकांनी मागणी केल्यानुसार कंत्राटी सहायक प्राध्यापकांची ०५ पदे नव्याने निर्माण करावी लागणार आहेत. याकरिता प्रथम व्यवस्थापन परिषदेसमोर विषय सादर करुन मान्यता प्राप्त झाल्यानंतर पदे भरावी लागणार आहेत. परंतु व्यवस्थापन परिषदेची बैठक दि.२१/०८/२०१८ रोजी प्रस्तावित असल्याने त्यापूर्वी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याने Walk in Interview ची जाहिरात देवून दि.२८/०८/२०१८ रोजी स्थानिक निवड समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्थानिक निवड समितीने शिफारस केल्यानुसार व मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेश पारित करण्यात आले असून त्यांचा सारांश सोबत जोडला आहे.

सबब, उपरोक्त ०५ सहायक प्राध्यापकांची कंत्राटी पदे निर्माण केल्याची बाब व बैठकीचे आयोजन करुन Walk in Interview प्रक्रिया पार पाडून संबंधितांना नियुक्ती आदेश पारित केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता भाषा व वाङ्मय संकुलासाठी कंत्राटी सहायक प्राध्यापक पदांची तात्पुरती ०५ पदे निर्माण करुन Walk in Interview व्दारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०३ मधील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली. तसेच हिंदी अभ्यासक्रमास शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भातील विद्यापीठ अनुदान आयोगाचे नोटिफिकेशननुसार कार्यवाही करणे असे ठरले.

[०६] संगणकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Indian Institute of Information Technology (IIIT), Dharwad autonomous Institute established by Government of India यांच्यामधील कराराचा (MoU) मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: डॉ. आर. एस. हेगडी, प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल यांच्या दि.०३/०८/२०१८ रोजीच्या पत्रानुसार, Indian Institute of Information Technology (MoU), Dharwad autonomous Institute established by Government of India आणि संगणकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये Memorandum of Understanding (MoU) चा मसूदा पाठवून संबंधित प्राधिकरणाकडून मान्यता मिळवून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार या कार्यालयाच्या दि.१४/०८/२०१८ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये MoU चा मसूदा कायदेशीर बाबी पडताळणी करून घेण्यासंदर्भात विधी व सल्लागार विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर अंतर्गत कार्यालयीन टिपणीच्या अनुषंगाने MoU मसूद्याची पडताळणी करून विधी व सल्लागार विभागाने त्यांच्या दि.१८/०८/ २०१८ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये या कार्यालयास पाठविले आहे.

सबब, डॉ. आर. एस. हेगडी, प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल यांनी दि.०३/०८/२०१८ रोजीच्या पत्रानुसार विनंती केल्याप्रमाणे सोबत जोडलेल्या कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: संगणकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Indian Institute of Information Technology (IIIT), Dharwad autonomous Institute established by Government of India यांच्यामधील कराराच्या (MoU) मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५ / प्र. क्र.१०० / १३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापनाविषयक व लेखाविषयक कामासाठी एक शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी जाहिरात देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: श्री. एम. एम. शेख यांची विद्यापीठाचे पत्र क्र. सोविसो / आस्था / २०१७ / ५९९०, दि.१८/०८/२०१८ नुसार दि.१९/०८/२०१७ ते दि.१८/०८/२०१८ या कालावधीकरिता आस्थापनाविषयक व लेखाविषयक कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदरच्या कामाकरिता त्यांना सामान्य प्रशासन विभागाचे दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिक म्हणून दरमहा रु.२१,४००/- इतके मानधन देण्यात येत होते. श्री. एम. एम. शेख, मानसेवी लेखनिक यांची मुदत दि.१८/०८/२०१८ रोजी संपल्याने त्यांना दि.१८/०८/२०१८ रोजी सेवामुक्त करण्यात आले आहे.

श्री. एम. एम. शेख यांना विद्यापीठाचे पत्र क्र. सोविसो / आस्था / २०१६ / ८३६५, दि.१/०८/२०१६ नुसार दि.०१/०९/२०१६ ते दि.३१/०७/२०१७ या कालावधीकरिता मानसेवी लेखनिक म्हणून दरमहा रु.१५,०००/- इतके दि.०८/०९/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिक देण्यात येत होते. सदरची मुदत संपल्यानंतर त्यांना व्यवस्थापन परिषदेच्या दि.१०/०८/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.०४ नुसार एक वर्षाची मुदतवाढ व दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार परिश्रमिक म्हणून दरमहा रु.२१,४००/- इतके मानधन देण्यात येत होते.

प्रस्तुत विद्यापीठातील आस्थापनाविषयक व लेखाविषयक कामासाठी अनुभव असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. तसेच शासन दि.०१/०९/२०१६ पासून सातवा वेतन लागू करणार असल्याने, सातवा वेतन आयोगानुसार विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची वेतननिश्चिती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मासिक परिश्रमिकवर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सेवा करार पध्दतीने घेणे आवश्यक आहे.

सबब, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र.संकीर्ण- २७१५ / प्र. क्र.१०० / १३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापनाविषयक व लेखाविषयक कामासाठी एक शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी जाहिरात देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५ / प्र. क्र.१०० / १३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या अनुषंगाने आस्थापना विषयक व लेखाविषयक कामासाठी एक शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी जाहिरात देण्यास सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

तसेच विद्यापीठामध्ये एकूण किती कंत्राटी कर्मचारी व नियमित कर्मचारी आहेत? त्यांना मानधन किती आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज आहे का? नियमित कर्मचाऱ्यांना शासनाकडून किती वेतन दिले जाते व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किती वेतन दिले जाते. याबाबत एक समिती नेमावी व हा विषय आगामी होणाऱ्या बैठकीत सविस्तर सादर करावा असे ठरले.

[०८] प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेत्तर सेवकांना, संलग्नित महाविद्यालयास व महाविद्यालयातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या तसलमात रकमेच्या समायोजनेबाबत.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेत्तर सेवकांना, संलग्नित महाविद्यालयास / शिक्षकांना परिक्षेच्या व इतर कामासाठी तसेच कार्यालयीन कामे / खरेदीसाठी विविध फर्मला इ. मा. विभाग प्रमुखांच्या शिफारशीनुसार, अग्रीम रक्कम देण्यात येते. तथापि, असे निदर्शनास आले आहे की, संबंधितांस देण्यात आलेल्या अग्रीम रकमेचे त्यांच्याकडून समायोजन वेळेत होत नसल्याने याबाबत संवैधानिक लेखापरीक्षक व महालेखाकार, मुंबई यांनी त्यांच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये वेळोवेळी आक्षेप उपस्थित केलेले आहे. याबाबत व्यवस्थापन परिषद व अधिसभेच्या बैठकीत चर्चा झालेली आहे.

प्रलंबित तसलमात रकमेचे समायोजन वेळेत होण्याकरिता समान लेखासंहिता मधील तरतूद १.८६ (२) ते (६) नुसार, कार्यपध्दती अवलंबणे आवश्यक आहे. याबाबत दि.१९/०८/२०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खालील प्रमाणे विषय ठेवण्यात आला होता.

2)	The amount of the advance is be utilized specifically for the purpose for which it was sanctioned.
3)	<u>Advances will generally be issued to the responsible on the recommendations of the Head of the Sections/ Departments. The responsibility for adjustment of these advances shall be no the Head of the Department/ Section who recommended the advances.</u> Register in prescribed form should be maintained by the Head of Department.
4)	No second advance or subsequent advances will ordinarily be granted unless the first advance for the same head of the account is fully recouped. However, in exceptional cases, the second advance may be granted with the specific approval of the competent authority.
5)	All advances except those for which specific time limit for refund/adjustment is provided elsewhere in the Rules, should, as for as possible, be settled within one month and in any case before the end of the financial year i.e.before 31 st march of every year.
6)	The unspent balance of the advance shall be remitted in to University account immediately after the purpose of the advance is over. In case of delay in remittance for more than seven days, penal interest at the rate specified by Management Council shall be charged on the unspent amount.

वरील तरतुदीमध्ये देण्यात आलेली तसलमात रक्कम ज्या कामासाठी दिलेली आहे त्याच कामासाठी वापरली पाहिजे. तसेच तसलमात रकमेचे समायोजन करण्याची जबाबदारी तसलमात देण्याकीरता शिफारस करण्याच्या विभाग प्रमुखांची आहे. त्यांनी ज्या कामाकरिता तसलमात देण्यात आली आहे ते काम संपल्यानंतर किंवा दि. ३१ मार्च पूर्वी तात्काळ समायोजन करण्याबाबत कार्यवाही करावी. काम संपल्यानंतर तसलमात मधील खर्च वजाजाता शिल्लक रक्कम सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक आहे.

ती जमा न केल्यास त्यावर दंडव्याजाची आकारणी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने करता येते. याबाबत Bombay Financial Rule मधील तरतूद क्र.१२४ (b) नुसार वार्षिक १०% ते १२.५०% पर्यन्त आकारणी करता येवू शकते.

यावर व्यवस्थापन परिषदेच्या दि.१९/०८/२०१४ च्या बैठकीत विषय क्र.१२ वर खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

ठराव:	प्रस्तूत विद्यापीठातील शिक्षक/शिक्षकेतर सेवकांना, संलग्नित महाविद्यालयास व महाविद्यालयातील शिक्षकांना देण्यात येणा-या आग्रीम रकमेतून खर्च वजाजाता उर्वरित रक्कम ३० दिवसांच्या आत विद्यापीठात जमा करण्याबाबत व ही रक्कम ३० दिवसांच्या आत विद्यापीठात जमा न केल्यास नियमाप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात सर्वानुमते देण्यात आली.
-------	--

विभागाच्या असे निदर्शनास आले आहे की, काम संपल्यानंतर ही कित्येक दिवस खर्चाचे समायोजन वा शिल्लक रक्कम जमा केली जात नाही. याबाबत ठरावाप्रमाणे संबंधितांना वारंवार कळवून देखील कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तसलमाताबाबत महालेखाकार/ संवैधानिक लेखा परिक्षणामध्ये गंभीर आक्षेप उपस्थित होत आहेत.

यास्तव, तसलमात रकमेचे वेळेत समायोजन होण्याकरिता वरील तरतूदींचा अवलंब काटेकोरपणे करण्यास व वेळेत शिल्लक रक्कम जमा न करण्याच्याकडून तरतूद क्र.६ प्रमाणे दंडव्याज आकारण्यास तसेच सदर दंडव्याजाचा दर Bombay Financial Rule तरतूद क्र.१२४ (b) नुसार वार्षिक १०% ते १२.५०% पर्यन्त निश्चित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या पुनश्चः विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठातील शिक्षक / शिक्षकेतर सेवकांना, संलग्नित महाविद्यालयास व महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांना दिलेल्या तसलमातीतून खर्च वजा जाता रक्कम सात दिवसांच्या आत विद्यापीठास जमा करणे बंधनकारक आहे. ती जमा न केल्यास त्यावर दंडव्याजाची आकारणी करण्याबाबत नियमावली तयार करण्यासाठी खालील समिती गठीत करण्यात आली.

- | | |
|---------------------------------|------------|
| १) प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी | अध्यक्ष |
| २) डॉ. बी. एन. आदटराव | सदस्य |
| ३) प्रा. डॉ. जी. एस. कांबळे | सदस्य |
| ४) डॉ. श्रीमती एस. आय. शेख | सदस्या |
| ५) डॉ. बी. सी. शेवाळे | सदस्य सचिव |

[०९] सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०१८-१९ साठी सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धकरीता चषक व पदके प्रायोजित करण्याची बाब विचारार्थ.

टिपणी: सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशन यांचे अध्यक्ष अमृत महोत्सव गौरव समिती यांनी प्रा. पुरणचंद्र पुंजाल अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने २०१८-१९ सालच्या सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास चषक आणि पदके देवून गौरविण्याचा मानस असल्याचे सोबतच्या पत्रात नमूद केले आहे.

सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील एखाद्या खेळातील प्रथम विजेत्या खेळाडूस / संघास चषक देण्यासाठी त्यांच्या नावे विद्यापीठास रु.१,००,०००/- देणगी व चषक तसेच द्वितीय खेळाडू / संघासाठी रु.५०,०००/- व चषक देणा-या व्यक्तीचे नावे चषक स्विकारण्याची परंपरा आहे.

सबब, प्रा. पुरणचंद्र पुंजाल अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने २०१८-१९ सालच्या सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील सर्व सांघिक व वैयक्तिक विजेत्या व उपविजेत्या संघास फक्त चषक आणि पदके देण्यास मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०१८-१९ साठी सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धकरीता चषक व पदके प्रायोजित करण्याची नियमावली संबंधितांना कळविण्यास व यासाठी ठेव ठेवण्याच्या अटीवर सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०] विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी यजमान महाविद्यालयांना विद्यापीठाच्या स्थापनेपासून अनुदान दिले जाते. युवा महोत्सवात महाविद्यालयाचा वाढता सहभाग व वाढती महागाई लक्षात घेता युवा महोत्सवाचे आयोजन करित असताना यजमान महाविद्यालयास जास्तीत जास्त खर्चाचा भार सोसावा लागत आहे. त्यामुळे युवा महोत्सवासाठी यजमान पद स्विकारण्यास शहरी व ग्रामीण महाविद्यालयातून उदासिनता दिसून येत आहे. यजमान महाविद्यालयास वाढीव अनुदान देण्याच्या अनुषंगाने सलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या फी मध्ये प्रति विद्यार्थी रु ४०/- ऐवजी रु १२०/- इतकी वाढ करून त्यातील रक्कम रु ४८/- महाविद्यालयाच्या खर्चासाठी ठेवून उर्वरित रु ७२/- विद्यापीठाकडे जमा करण्याबाबतचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडे रु.५०,६८,५९३/- इतकी रक्कम जमा शिर्षकाखाली दिसते. युवा महोत्सव आयोजनाबाबत येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी आयोजित विद्यार्थी विकास मंडळाच्या दि.३१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२ अन्वये युवा महोत्सव आयोजनात होणाऱ्या एकूण खर्चाचा विचार करता, एकूण चार दिवस बाराशे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच परिक्षक युवा महोत्सव समिती यांची निवास तसेच भोजन व्यवस्था चार स्टेज, लाईट, मंडप, डेकोरेशन या सर्व बाबींसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार होता, विद्यापीठाकडून देण्यात येणारी रु.६,००,०००/- इतकी रक्कम अत्यंत कमी पडत असल्यामुळे युवा महोत्सव आयोजनासाठी एकाही महाविद्यालयाने युवा महोत्सव घेण्याबाबत उत्सुकता दाखविली नाही. तरी महाविद्यालयांना युवा महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत चालना देण्यासाठी व जादा होणाऱ्या खर्चासाठी महाविद्यालयांना युवा महोत्सवासाठी देण्यात येणारे अनुदान रु.६,००,०००/- यात वाढ करण्याबाबत शिफारस करण्यात आली व सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यास सर्वानुमते ठरविण्यात आले.

सबब, सोबत जोडलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठाकडून महाविद्यालयास अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या रकमेत रु.६,००,०००/- वरून रु.११,००,०००/- इतकी वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत रु.६,००,०००/- वरून रु.१२,००,०००/- इतकी वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ (२) (ग) मधील तरतूदी नुसार संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त परिसंस्था तपासणी समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेकडून एक तज्ञ व्यक्तीच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६, दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ (२) (ग) नुसार तरतूद खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ (२) (ग)	(२) प्र-कुलगुरु, त्याने त्याबाबतीत नियुक्त केलेल्या एका किंवा अधिक समित्यांकडून प्रत्येक विद्यापीठ विभागाची किंवा परिसंस्थेची, संलग्न महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेची, प्रत्येक तीन वर्षातून किमान एकदा तपासणी करण्याची व्यवस्था करील आणि त्यात पुढील सदस्यांचा समावेश असेल. (ग) व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ञ व्यक्ती.
--	---

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११७ (२) (ग) मधील तरतूदी नुसार संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त परिसंस्था तपासणी समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेकडून एक तज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. बी. एन. आदटराव यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१२] अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कार्यालयाने तयार केलेली उत्तरे व सदरची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्यांनी दि.२९ सप्टेंबर, २०१८ रोजी होणाऱ्या बैठकीकरिता प्रश्न पाठविलेले आहेत. सदर प्रश्नांची उत्तरे कार्यालयाने तयार केलेली आहेत. परिनियम ४७६ (८) नुसार सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी द्यावयाची आहेत.

सबब, अधिसभेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची कार्यालयाने तयार केलेली उत्तरे विचारार्थ व सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन विचारार्थ).

ठराव: सोबत जोडल्याप्रमाणे (परिशिष्ट "अ" पान क्र.१ ते ११) प्रश्नांची उत्तरे निश्चित करण्यात आली व अधिसभेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१३(१)] Communication Skill, Technical Presentation Course Skill करिता Wordsmaya Edutech pvt. Ltd., Pune यांना प्रति विद्यार्थी रु.१,०००/- (६००/- रुपये विद्यापीठ हिस्सा व ४००/- रुपये विद्यार्थी हिस्सा) अदा करण्यासाठी पुढील आवश्यक ती कार्यवाही म्हणून सदर बाब ही अधिष्ठाता मंडळाच्या, शुल्क समितीच्या, विद्या परिषदेच्या व व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यते अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये सुरु असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास Tutorial / Soft Skill ऐवजी Communication Skill, Technical Presentation Course व Add on Skill Base Courses सुरु करण्यासंदर्भात दि.१५/०६/२०१८ रोजी झालेल्या बैठकीतील कार्यवृत्तांत अभ्यासमंडळे विभागाने उपरोक्तप्रमाणे टिपणी अन्वये या विभागाकडे दिला आहे.

बैठकीतील कार्यवृत्तांतानुसार ठराव क्र.१ मधील मुद्या क्र.५ नुसार Communication Skill, Technical Presentation Course Skill करिता Wordsmaya Edutech pvt. Ltd., Pune यांना प्रति विद्यार्थी रु.१,०००/- (६००/- रुपये विद्यापीठ हिस्सा व ४००/- रुपये विद्यार्थी हिस्सा) अदा करण्यासाठी पुढील आवश्यक ती कार्यवाही PGBUTR विभागाने करावी असे ठरले.

याबाबत सादर करण्यात येते की, विद्यापीठीय विविध अभ्यासक्रमाचे विविध शुल्क आकारण्यासंबंधी अधिष्ठाता मंडळाने केलेली शिफारस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०१(७) नुसार शुल्क निश्चिती समितीने स्विकारून, तशी शिफारस विद्या परिषदेकडे केली जाते. विद्या परिषदेच्या मान्यतेने असे शुल्क सर्व संबंधितांना परिपत्रकान्वये कळविण्यात येतात, अशी प्रक्रीया आहे. सदरचे Communication Skill, Technical Presentation Course हे आपल्या विद्यापीठ कॅम्पसमध्येच सुरु करण्यात आलेले असून या कोर्ससना प्रवेशित विद्यार्थ्यांकडून या कोर्सचे निविदा धारक यांना अदा करावयाचे प्रति विद्यार्थी रु.४००/- इतके शुल्क विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व शिक्षण संकुलांना कळवावे लागेल. सदरच्या विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये सुरु असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास Tutorial / Soft Skill ऐवजी Communication Skill, Technical Presentation Course व Add on Skill Base Courses सुरु करण्यासंदर्भात बैठकीतील कार्यवृत्तांत दि.०४/०७/२०१८ रोजी विभागास प्राप्त झाला. तथापि, शुल्क समितीची बैठक ही दि.०२ जून, २०१८ रोजी व विद्या परिषदेची बैठक ही दि.२१ जून रोजी संपन्न झालेली आहे. त्यामुळे आता इतक्यात या प्राधिकरणाच्या बैठका प्रस्तावित नाहीत. सदर बाब ही अधिष्ठाता मंडळाच्या, शुल्क समितीच्या, विद्या परिषदेच्या व व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१३(२)] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून केवळ विद्यापीठ संकुलामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी Communication and Technical Skills हा अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराच्या (MoU) मसूद्यास कार्योत्तर मान्यता देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून केवळ विद्यापीठ संकुलामध्ये सुरु असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास Communication Skills व द्वितीय वर्षास Technical Presentation Course हा कोअर कोर्स सुरु करण्यात येत आहे. त्यास अनुसरून Communication and Technical Skills याची अंमलबजावणी करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी WordsMaya Eductech Pvt. Ltd, Pune यांच्याशी सामंजस्य करार करण्यास दि.१३/०७/२०१८ रोजी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाने WordsMaya Eductech Pvt. Ltd, Pune यांच्यासोबत सोबत जोडल्याप्रमाणे सामंजस्य करार (MoU) केलेला असून, सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून केवळ विद्यापीठ संकुलामध्ये सुरु असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुरु करण्यात आलेला आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून केवळ विद्यापीठ संकुलामध्ये सुरु असणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी Communication and Technical Skills हा अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराच्या (MoU) चा मसूद्यास कार्योत्तर मान्यता देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून केवळ विद्यापीठ संकुलामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी Communication and Technical Skills हा अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराच्या (MoU) मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(३)] विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीबाबतचे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान कामकाज केल्याबाबतचे मानधन निश्चित करून मानधन आदा करण्याची बाब पुनः विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दि.२९ नोव्हेंबर, २०१४ रोजी झालेल्या ६८ व्या बैठकीतील विषय क्र.१५ वर झालेल्या ठरावानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना निवडणूकीच्या कामाकरिता दरमहा ₹२५,०००/-मानधन आदा करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर श्री. वसंतराव मगदूम यांनी त्यांच्या दि.१२ जानेवारी, २०१५ रोजीच्या पत्रानुसार एकत्रित मानधन ₹२,००,०००/- मिळावे अशी विनंती केली. सदर पत्राच्या अनुषंगाने या विभागाने दि.२२/०६/२०१५ रोजी टिपणी सादर केली असता त्यास मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली व सदर मानधनापैकी २५% म्हणजे ₹५०,०००/-इतकी रक्कम आदा करण्यास मान्यता दिली. त्यानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना खालीलप्रमाणे आतापर्यंत मानधन दिले आहे.

अ. क्र.	वर्ष	दिलेले मानधन
१	जून २०१५	₹५०,०००/-
२	ऑगस्ट, २०१७	₹५०,०००/-
३	नोव्हेंबर, २०१७	₹९०,०००/-
४	ऑगस्ट, २०१८ (दि.१४/०६/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. २४ नुसार)	₹९०,०००/-
	एकूण	₹२,००,०००/-

वरीलप्रमाणे ₹२,००,०००/- मानधन त्यांना दिलेले आहे. त्यानंतर श्री. वसंतराव मगदूम यांनी जाने. २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान केलेल्या कामाचे मानधन निश्चित करून मिळण्याबाबत दि.९ नोव्हेंबर, २०१७ रोजी पत्र दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने सदर विषय व्यवस्थापन परिषदेच्या दि.१४/०६/२०१८ रोजीच्या बैठकीत ठेवला असता त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठराव:	श्री. वसंतराव मगदूम यांना ₹९०,०००/- मानधन देण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली उर्वरित कालावधीचे मानधन डॉ. सचिन चौधरी यांना द्यावे. तसेच त्यांनी केलेल्या निपक्षपाती कामकाजाबद्दल प्रशस्ती पत्र द्यावे असे सर्वानुमते ठरले.
-------	--

वरील ठरावानुसार श्री. वसंतराव मगदूम यांना ₹९०,०००/-आदा केलेले आहेत तसेच डॉ. सचिन चौधरी यांनी निवडणूक कामाचे उर्वरित मानधन घेणे त्यांना उचित वाटत नसल्याने त्यांनी निवडणूकीचे कोणतेही मानधन व प्रशस्ती पत्र घेतलेले नाही.

सबब, विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांनी जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान या आठ महिन्यांच्या कालावधीत केलेल्या संलग्नित महाविद्यालयाकडून माहिती मागवून मतदार याद्या तयार करणे, पदवीधर नाव नोंदणी करणे, मतदार नोंदणी करणे, वेळापत्रक तयार करणे इ. अनुषंगिक कामे केल्याने या कामाचे मानधन निश्चित करून मानधन आदा करण्याची बाब पुनः विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या सन २०१५ मध्ये निवडणूकीच्या कामकाजाकरिता मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या श्री. वसंतराव मगदूम यांनी निवडणूकीबाबतचे जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान कामकाज केल्याबाबतचा विषय पुढील बैठकीत सविस्तर सादर करण्याचे सर्वानुमते ठरले.

[१३(४)] विद्यापीठामध्ये "Innovitive Industries Academic Social Cillage Open Platform" (IASCOP) स्थापन करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर.

(टिपणी: मा. कुलगुरुमहोदया, विशेष कार्यासन अधिकारी, डॉ. व्ही. बी. पाटील, प्राचार्य बी. पी. रोंगे, व्य. प. सदस्य व श्री. ए. एम. पाटणकर, सल्लागार, राजीव गांधी राष्ट्रीय संशोधन संस्था यांच्या एकत्रित झालेल्या चर्चेनुसार BARC च्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व कोलॅब्रेशन विभागाचे माजी प्रमुख व शास्त्रज्ञ तथा राजीव गांधी राष्ट्रीय संशोधन संस्थेचे सल्लागार श्री. ए. एम. पाटणकर यांनी प्रत्यक्ष भेटीत CSR फंडातून असा प्लॅटफॉर्म उभारण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांकडे कल्पना मांडली. त्यासाठी विद्यापीठाकडून तत्वता मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठाने १ एकर जमीन या कामाची सुरुवात करण्यासाठी या प्लॅटफॉर्मची इमारत होईपर्यंत सुमारे २००० स्के. फुट जागा व इतर आवश्यक सोयी सुविधा विद्यापीठ फंडातून उपलब्ध करण्यास तत्वता मान्यता असावी असे सुचविले आहे.

सबब, विद्यापीठामध्ये "Innovitive Industries Academic Social Cillage Open Platform" (IASCOP) स्थापन करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठामध्ये "Innovitive Industries Academic Social Cillage Open Platform" (IASCOP) स्थापन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(५)] ज्ञानस्रोत केंद्रास एक Overhead Colour Library Book Scanner (V-Shape Scanner) RUSA Fund Phase- IInd मधून नव्याने खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी) : ज्ञानस्रोत केंद्रासाठी RUSA Phase - IInd मधून Overhead Colour Library Book Scanner (V-Shape Scanner) खरेदी करण्याबाबतचा विषय दि. १०/०८/२०१८ रोजीच्या खरेदी समिती बैठकीत क्र. २ अन्वये ठेवण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : "Overhead Colour Library Book Scanner (V-Shape Scanner) या उपकरणाची उपयोगिता यबाबत सविस्तर अहवालासह पुन्हा सादर करण्याबाबत सर्वानुमते ठरले".

त्यानुसार ज्ञानस्रोत केंद्रामार्फत (V-Shape Scanner) उपकरणाची उपयोगीतेबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. दि. ०४/०९/२०१८ रोजी मा. कुलगुरु महोदया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या RUSA समन्वय समितीच्या बैठकीत सादर उपयोगिता अहवाल चर्चा होऊन ज्ञानस्रोत केंद्रासाठी V-Shape Scanner खरेदी करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार V-Shape Scanner या उपकरणाची खरेदी करणे आवश्यक आहे. सादर खरेदीचा खर्च रु.२४,८५,०००/- (सर्व करासहित) इतका या अनुदानामधून करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने या V-Shape Scanner चा वापर Digitization करिता व NDL (National Digital Library, Kharakpur) यांचे सभासदत्वासाठी होणार आहे. तसेच Institutional Repository चे सॉफ्टवेअर खरेदी केलेले आहे. त्याकरिता पुस्तकांचे Digitization करणे आवश्यक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता V-Shape Scanner असल्याशिवाय यातील कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेता येणार नाही. या सर्व बाबीं एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे V-Shape Scanner तातडीने खरेदी करणे आवश्यक आहे.

खरेदीची तातडी विचारात घेता व नजिकाच्या काळात खरेदी समितीची व वित्त व लेखा समितीची बैठक होणार नसल्यामुळे म.सा.वि.अ. २०१६ कलम १२ (७) या अन्वये ज्ञानस्रोत केंद्रास एक Overhead Colour Library Book Scanner (V-Shape Scanner) RUSA Fund Phase-II मधून रु. २४,८५,०००/- (सर्व करासहित) या किंमतीस खरेदी करण्यास, खरेदी समितीने व वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली आहे. सबब ज्ञानस्रोत केंद्रास Overhead Colour Library Book Scanner (V-Shape Scanner) खरेदीस खरेदी समितीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: ज्ञानस्रोत केंद्रास एक Overhead Colour Library Book Scanner (V-Shape Scanner) RUSA Fund Phase- IInd मधून रु.२४,८५,०००/- इतक्या रकमेस नव्याने खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(६)] माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षा मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारस क्र. **R. 19 Decentralization of Examination Activities** नुसार प्रथम वर्ष बीए, बी.कॉम व बी. एस्सी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे परीक्षा महाविद्यालय स्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत समिती सदस्यानी तयार केलेली नियमावली व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: Colleges/Institutes with proven academic and examination conducting reputation should be allowed to conduct their own examinations foll all years. The universities should, on regular basis, grade the affiliated colleges/institutes on basis of their academic strength, faculty, infrastructures, previous performance, placement records etc. colleges that attain Grade "A" should be allowed to conduct examinations ont their own for all years. These institutes should also evolve their own methods of assessment of students' performance, the conduct of examinations and notification of results. Universities should evolve proper supervisory capacity (including measures like third party audit) to ensure proper conduct of examinations by such colleges.

For other institutes, the university can conduct the final year examinations and may consider decentralization the examination process for pre-final years. Already, Mumbai University for more than 20 years has been following this practice successfully.

In this solution, the decentralization of examinations may be as follows.

S. N.	Duration of Course	Examinations by Universities of Annual/Semester Exams in following years	Examinations by colleges of Annual/Semester Exams in following years
1	1 year	1st year	-
2	2 years	2nd year	1st year
3	3 years	3rd year	1st and 2nd years
4	4 years	3rd and 4th year	1st and 2nd years
5	5 years	4th and 5th years	1st, 2nd and 3rd years

- In the above option, fee universities have raised concerns that not all institutes have qualified and high quality staff to set standard questions paper. As a result, the academic standard of Question papers set by these institutes may be low, thereby affecting the quality education. In order to overcome this issue, the committee suggests empanelment of a list of teachers who are qualified for setting these pre-final years' examination question papers. The colleges should be set the papers only through these empanelled qualified teachers. In some cases, the universities may even set question papers on its own and pass on the question papers to these colleges for conducting the examinations, assessment and declaration of results in a decentralized manner. This can reduce the workload of universities in terms of examinations without affecting the quality.

सदरचा विषय दि.२९/५/२०१८ रोजीच्या मा. अधिष्ठाता मंडळासमोर विचारार्थ सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

ठराव क्र.११/१ सदरचा विषय परीक्षा मंडळाकडे सादर करावा असे सर्वानुमते ठरले.

सबब, दि.१८/०६/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत सदर विषयास मान्यता देवून शिफारस विद्यापरिषदेकडे करण्यात आली.

तसेच दि. २१/०६/२०१८ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीतील ठराव क्रं. १३ (२५) नुसार मान्यता देण्यात आली.

तसेच दि.०३/०७/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्रं. ३ (८) नुसार समिती गठीत करण्यात आली.

सबब, माहे आक्टोबर/नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षा मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारस क्र. R. 19 Decentralization of Examination Activities नुसार प्रथम वर्ष बीए, बी.कॉम व बी, एस्सी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे परीक्षा महाविद्यालय स्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत समिती सदस्यानी तयार केलेली नियमावली व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षा मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारस क्र. **R. 19 Decentralization of Examination Activities** नुसार प्रथम वर्ष बीए, बी.कॉम व बी, एस्सी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे परीक्षा महाविद्यालय स्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत समिती सदस्यानी तयार केलेली नियमावली स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने सदस्यांनी सादर केलेले आयत्या वेळेचे प्रस्ताव:

प्रा. एम. एम. माने यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(७)] श्री. राजाभाऊ सरवदे यांची महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना अभिनंदनाचे पत्र देणे.

ठराव : श्री. राजाभाऊ सरवदे यांची महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना अभिनंदनाचे पत्र देण्याचे सर्वानुमते ठरले.

डॉ. बी. एन. आदटराव यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(८)] श्री. मधुकर जक्कन यांच्या फेलोशिप बाबतचा प्रस्ताव, मानधन तपासून वित्त विभागाने पुढील बैठकीस सादर करणे.

ठराव : श्री. मधुकर जक्कन यांच्या फेलोशिप बाबतचा प्रस्ताव, मानधन तपासून वित्त विभागाने पुढील बैठकीस सादर करण्याबाबत वित्त विभागाला कळविण्यात यावे असे ठरले.

प्रा. एम. एम. माने यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(९)] चार कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीबाबतचा प्रस्ताव सहसंचालक कार्यालयास सादर करणे.

ठराव : चार कर्मचाऱ्यांचा वेतन वाढी बाबतचा प्रस्ताव सह संचालक कार्यालयास सादर करण्याबाबत आस्थापना विभागाला कळविण्यात यावे असे ठरले.

प्रा. एम. एम. माने यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(१०)] शै. वर्ष २०१८-१९ चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार त्याच कर्मचाऱ्याला देणे.

ठराव : शै. वर्ष २०१८-१९ चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार त्याच कर्मचाऱ्याला देण्याबाबत आस्थापना विभागाला कळविण्यात यावे असे ठरले.

प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(११)] विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि.मी. ₹१० व डिझेल प्रति कि.मी. ₹१२ रु. करण्याबाबत.

ठराव : विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना वाहन खर्च पेट्रोल प्रति कि.मी. ₹१० व डिझेल प्रति कि.मी. ₹१२ रु. दराने करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत सादर करण्याबाबत वित्त व लेखा विभागास कळविण्यात यावे असे ठरले.

प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(१२)] विद्यापीठात बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना देण्यात येणारे बील (TADA) त्वरीत देणे. तसेच त्यासंदर्भातील मा. कुलगुरु यांच्या सहीने परिपत्रक काढावे.

ठराव : विद्यापीठात बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना देण्यात येणारे बील (TADA) त्वरीत देण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांच्या सहीने परिपत्रक काढण्याबाबत वित्त व लेखा विभागाला कळविण्यात यावे असे ठरले.

डॉ. बी. एन. आदटराव यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला.

[१३(१३)] DSW या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रमासाठी DSW विभागाने नियमावली तयार करावी व उपक्रम, कार्यक्रमासंदर्भात परीक्षक नेमण्यात यावे.

ठराव : DSW या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रमासंदर्भातील नियमावली तयार करण्याबाबत व उपक्रम, कार्यक्रमासाठी परीक्षक नेमण्याबाबत विद्यार्थी विकास विभागास कळविण्यात यावे असे ठरले.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद